

## नकाशा तयार करण्याची कौशल्य

**दिंगबंर जाधव , नागेश दत्तात्रेय सर्वदे**

सहाय्यक प्राध्यापक, श्री विडुल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेळूनगर

**Saarala :** नकाशा तयार करण्याची कला, शास्त्र व तंत्र-नान म्हणजे नकाशाशास्त्र होय. इतिहासपूर्व तिस-या शतकापूर्वीपासून नकाशाशास्त्र अस्तित्वात आहे. त्या काळात नकाशे मातीच्या गोळ्या पासून बनवले जात होते. प्रामिद्ध भूगोल तज्ज्ञा क्लाऊड्स टॉलेमी यांनी सर्वांगीम नकाशा तयार केला. परंतु ग्रीक व अरब भूगोल तज्ज्ञांनी आधुनीक नकाशाशास्त्र तंत्राच्या साहाय्याने पहिल्यांदा नकाशा तयार करण्यास सुरुवात केली. पृथ्वीचा परीघ व अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांचा नकाशा तयार करण्यासाठी वापर केला.

### iTrobuk %

भारतात १६ व्या शतकात संसाधनाच्या शोधाथीयुरोपियन लोकांनी अचूक नकाशे तयार केले. १७६७ मध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या भारतीय सर्वेक्षण विभागाने पहिल्यांदा आधुनीक नकाशा तयार केला. भारतीय सर्वेक्षण विभाग ही भारतातील अधिकृत नकाशा तयार करणारी संस्था म्हणून कार्यरत आहे.

### नकाशाचे महत्व व गरज

- नकाशे त्या त्या क्षेत्राची सर्वसाधारण माहिती देतात.
- सरकारी खात्यांमध्ये विविध नवीन योजनांची आखणी करताना नकाशांचा उपयोग केला.  
**•**
- शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापनाच्या प्रक्रियेत नकाशांचा शैक्षणिक साधन म्हणून वापर केला जातो.
- पर्यटकांना प्रवास मार्गांच्या नकाशांचा उपयोग त्याच्या पर्यटनाच्या आखणीसाठी होतो.
- हवामानशास्त्र विभागावरै हवामानदर्शक नकाशांचा अभ्यास हवेच्या स्थितीबद्दल अंदाज व्यक्त करण्यासाठी केला जातो  
**•**
- कृषी नकाशे किंवा वन नकाशे यांसारख्या उद्देशात्मक नकाशांचा उपयोग वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या गरजेनुसार करून घेतात.
- स्थलदर्शक नकाशांचा संरक्षण दलातील लोकांना खूप उपयोग होतो.

### नकाशाची अंगे

सर्व नकाशात समान अंगे असतात. त्यांना नकाशाच्या आवश्यक बाबी किंवा घटक म्हणतात. ते खालील प्रमाणे –

### नकाशाची अंगे

**नकाशाचे शीर्षक  
व उपशीर्षक**

**प्रमाण**

**अध्यू**

**प्रक्षेपण**

**सांकेतिक खुणा  
आणि चिन्हे**

**AOOR**

**3) नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक**

नकाशाच्या वरच्या भागात त्याचे नांव असते. शीर्षकाखाली किंवा शीर्षकासमोर नकाशाचे उपशीर्षक दिलेले असते. उपशीर्षकामुळे नकाशाचा हेतू समजतो.

**4) प्रमाण**

प्रमाण म्हणजे नकाशावरील कोणत्याही दोन स्थानांमधील अंतर व त्याच दोन स्थानांमधील जमिनीवरील<sup>१</sup> प्रत्यक्ष अंतर यांतील गुणोत्तर होय. प्रमाणाचे तीन प्रकार पडतात.

**अ) शब्द प्रमाण**

नकाशावरील अंतर व तेच जमिनीवरील अंतर यांच्यातील प्रत्यक्ष संबंध हे प्रमाण दर्शवते. उदा. - १ सेमी = १ किमी. म्हणजे नकाशातील १ सेमी अंतर जमिनीवरील १ किमी  
<sup>१</sup>भूमिक्षेपण

**ब) संख्या प्रमाण**

नकाशामधील दोन ठिकाणांमधील अंतर व त्याच दोन ठिकाणांमधील जमिनीवरील अंतर यांच्यातील गुणोत्तर हे एकाच परिमाणात व्यक्त केले जाते. उदा. १ : १०००००

**क) रेषा प्रमाण | आलेखात्मक प्रमाण**

नकाशाचे प्रमाणरेषेच्या किंवा आलेखाच्या साहाय्याने दाखवले जाते. रेषेची ठरावीक अंतराने विभागाणी केली जाते. प्रत्येक विभाग जमिनीवरील ठरावीक अंतर दर्शवते.

**5) अंतर**

नकाशाच्या उजव्या कोप-यात बाणाच्या साहाय्याने उत्तर दिशा दर्शवती जाते. बाण उत्तर दिशा दर्शवतो. या उत्तर दिशेच्या मदतीने इतर दिशा ओळखणे शक्य होते.

**6) प्रक्षेपण**

पृथ्वी आकाराने गोलाकार असल्याने तिचा त्रिमितीय आकाराने विद्यमितीय आकाराच्या कागदावर तंतोतंत काढता येत नाही. त्यासाठी गोलाकार पृथ्वीच्या दिशेत, अंतरामध्ये, क्षेत्रात अकाराने बदल केला जातो. अक्षवृते व रेखावृते भौमितीक दृष्ट्या काढून त्यावर भूमीस्वरूपे दाखवली जातात. म्हणून नकाशा आणि क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकाराची प्रक्षेपण काढला जातात.


**7) सांकेतिक खुणा आणि चिन्हे**

सांकेतिक खुणा व चिन्हांच्या साहाय्याने नकाशात अनेक घटक दाखवता येतात. चिन्हे व खुणा घटकांचे सूचक असतात. उदा. मंदिर, मस्जिद, चर्च, यासाठी संक्षिप्त रूपे वापरली जातात. चिन्हे व खुणा प्रमाणबद्ध असतात.

**8) अंदाज**

सांकेतिक चिन्हे व खुणांच्या संदर्भसाठी नकाशाखाली सूची दिलेली असते.

नकाशाचे प्रकार



वरील प्रमाणे नकाशाचे विविध प्रकारामध्ये वर्गीकृत केले जाते.

#### नकाशा वाचनात विद्यार्थ्यांच्या होणा-ना चूका

- विद्यार्थ्यांना नकाशाचे मुख्यशीर्षक व उपशीर्षक कोणते हे आकलन होत नाही. नकाशा वाचनात नकाशाचे शीर्षक सांगताना चूक होते.
- अंक प्रमाण, शब्दप्रमाण व रेखा प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो.
- नकाशातील दिशा सांगताना विद्यार्थीच्योंगंधळन जातो व नकाशा वाचनात चूक होतात.
- नकाशा मधील सांकेतिक खुणा व चिन्हे ओळखता येत नाहित.
- नकाशातील सूचीचे वाचन करताना चूक होते.
- नकाशातील विविध रंग छटा व त्यांचा अर्थ सांगताना चूक होतात.
- †) विद्युतीय व प्रादेशिक सीमा सांगताना चूक होतात.
- प्राकृतिक नकाशा वाचता येत नाही.
- 

#### उपाययोजना | विविध उपक्रम

- भूगोल शिक्षकांनी अध्यापनात नकाशांचा वापर करावा. विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घ्यावा. नकाशामधील विविध ठिकाने त्यांना दाखवण्यास संगावित.
- एल.सी.डी., संगणक व इंटरनेट या सारऱ्या साधनांचा वापर अध्यापनात करावा. संगणकाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना विविध प्रदेशांचे नकाशे दाखवावेत. सॅटेलाईट नकाशे विद्यार्थ्यांना दाखवावेत.
- सांकेतिक खुणा व चिन्हे यांचा तक्ता तयार करून वर्गांडोलीमध्ये लावावा.

- वर्गाखोलीमध्ये विविध प्रकारचे नकाशे अडकावेत.
- नकाशामधील विविध रंग व त्या रंगाचा नकाशामध्ये कोणत्या घटकासाठी होणारा वापर यांचा तक्ता वर्गाखोली मध्ये लावावा.
- शाळेमध्ये भूगोल शिक्षकांनी नकाशा प्रदर्शन<sup>30.00%</sup>
- नकाशा तयार करणा-या संस्थांना विद्यार्थ्यांना घेऊन भेटी द्याव्यात. व विद्यार्थ्यांना नकाशाची माहिती सांगावी.
- शिक्षकांनी आपल्या अध्यापनातील एक तासिका नकाशा वाचनासाठी नियोजन करावे.( आठवड्यामध्ये एक तासिका )
- सांकेतिक खुणा व चिन्हे विद्यार्थ्यांना पाठ करण्यास सांगावेत.
- शाळेमध्ये भूगोल कक्षाची निमित्ती करावी.

**अर्थात**

थोडक्यात नकाशाचे महत्त्व व उपयोग पाहता नकाशा वाचन करता येणे हे गरजेचे आहे. घरबसल्या विविध ठिकाणांची माहिती नकाशाबद्दारे प्राप्त होते. यासाठी भूगोल शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या नकाशा वाचनाकडे वैयक्तीक लक्ष द्यावे असे मला वाटते.

**आठवडी**

1. <sup>30.00%</sup> राज्य पाठ्यपुस्तक निमित्ती व संशोधन मंडळ, भूगोल आणि अर्धशास्त्र
2. शिंदे व पाटील., भूगोल आशय अध्यापन पाठ्यती, फडके प्रकाशन, कोल्हापूर
3. कुभार अर्जून, प्रात्यक्षिक भूगोल, फडके प्रकाशन, कोल्हापूर